

**नवी मुंबई महानगरपालिका**  
**महापालिका सर्वसाधारण सभा**

महानगरपालिकेच्या गुरुवार, दिनांक 05/03/2016 रोजी भरलेल्या माहे मार्च महिन्याच्या विशेष तहकूब सर्वसाधारण सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. :-

<b>विषय क्र. 01.</b> <b>दिनांक 05 मार्च 2016</b>	नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2015-2016 चा सुधारीत आणि सन 2016-2017 चा अर्थसंकल्प "अ" आणि "क."
<b>ठराव क्र. 1001.</b> <b>दिनांक 05 मार्च 2016</b>	"नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2015-2016 चा सुधारीत आणि सन 2016-2017 चा महसुली आणि भांडवली तसेच प्रकल्पामधील एकूण आरंभीची शिल्लक रुपये 75 कोटी 62 लक्ष 07 हजार जमेस धरून एकूण महसुली व भांडवली त्याचप्रमाणे प्रकल्पामधील रकमेसह एकूण जमा उत्पन्न रुपये 2024 कोटी 10 लक्ष 68 हजार तर एकूण महसुली आणि भांडवली त्याचप्रमाणे प्रकल्पामधील रकमेसह एकूण खर्च रुपये 2023 कोटी 65 लक्ष 14 हजार आणि वर्षाअखेर शिल्लक रुपये 45 लक्ष 54 हजार याप्रमाणे फेरफार करण्यात आलेला अर्थसंकल्प "अ" आणि "क" मंजूर करण्यात यावा."
<b>निर्णय -</b>	<b><u>मंजूर</u></b>
<b>विषय क्र. 02.</b> <b>दिनांक 05 मार्च 2016</b>	नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा सन 2015-2016 चा सुधारीत आणि सन 2016-2017 चा अर्थसंकल्प "ब."
<b>ठराव क्र. 1002.</b> <b>दिनांक 05 मार्च 2016</b>	"नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा सन 2016-2017 चा आरंभीची शिल्लक रुपये 15 लाख 34 हजार जमेस धरून एकूण महसुली आणि भांडवली उत्पन्न रुपये 289 कोटी 97 लाख 14 हजार आणि वर्षा अखेरची शिल्लक रुपये 5 लाख 21 हजार यासह एकूण महसुली आणि भांडवली खर्च रुपये 289 कोटी 91 लाख 93 हजार इतक्या रकमेचा अर्थसंकल्प "ब" मंजूर करण्यात यावा."
<b>निर्णय -</b>	<b><u>मंजूर</u></b>

विषय क्र. 03.  
दिनांक 05 मार्च 2016

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाचा सन 2015-2016 चा सुधारीत आणि सन 2016-2017 चा अर्थसंकल्प.

ठराव क्र. 1003.  
दिनांक 05 मार्च 2016

"नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाचा सन 2016-2017 चा आरंभीच्या शिल्लकेसह एकूण जमा रुपये 27 कोटी 31 लाख 46 हजार व खर्च रुपये 25 कोटी 71 लाख आणि वर्षा अखेरची शिल्लक रुपये 01 कोटी 60 लाख 46 हजार इतक्या रकमेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात यावा."

निर्णय -

मंजूर

सही/-  
(चित्रा बाविस्कर)  
महानगरपालिका सचिव,  
नवी मुंबई महानगरपालिका.